

पैनगंगा नदीवरील वरुड बॅरेज ता. रिसोड, जुमडा, कोकलगांव, आडगांव, गणेशपुर, राजगांव, उकळी, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली, व जयपुर बॅरेज ता. वाशिम या ११ बॅरेजेस जि. वाशिम च्या प्रकल्प अहवालास रुपये ७१६.४२ कोटी इतक्या किंमतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्र. संकीर्ण २२१५/(२८६/२०१५)/लपा-२

मंत्रालय, मुंबई-४०००३२

दिनांक:- १२ जानेवारी, २०१६.

पहावे:- शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१५/(३५/२०१५)/जसं (आ), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई, दि. १.१.२०१५.

प्रस्तावना :

वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी नदी खोऱ्याच्या दुभाजकावर (Ridge) आहे. या जिल्ह्यात सिंचनाचा मोठा अनुशेष आहे. हा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने दि.१२.०२.२००९ रोजी प्रशासकीय मान्यता देऊन पैनगंगा नदीवर वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील १) वरुड बॅरेज तसेच वाशिम तालुक्यातील २) जुमडा, ३) कोकलगांव, ४) अडगांव, ५) गणेशपुर, ६) राजगांव, ७) उकळी, ८) सोनगव्हाण, ९) टनका, १०) ढिल्ली, व ११) जयपुर या ११ बॅरेजची कामे हाती घेतली होती. या बॅरेजची सन २००८-०९ चे दरसूचीवर आधारित किंमत सोबतच्या परिशिष्टानुसार रु.९१.७४ कोटी इतकी होती. या सर्व प्रकल्पांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर स्तरावर मुळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या बॅरेजमुळे वाशिम जिल्ह्यातील ५५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यात २१३६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.

बांधकामाचे दरम्यान भू-संपादन खर्चातील वाढ, संकल्पचित्रातील बदलामुळे बांधकामाची झालेली किंमत वाढ, दरसूचीतील वाढ इत्यादी मुळे प्रकल्प किंमतीत वाढ झाली. त्यामुळे विदर्भ सिंचन विकास महामंडळानी या ११ बॅरेजचे सन २०१४-१५ चे दरसूचीवर आधारित सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव मान्यतेस्तव सादर केलेले आहेत.

संदर्भानुसार विदर्भ व मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना सुप्रमा देणेचे अधिकार संबंधित सिंचन विकास महामंडळास प्रदान करण्यात आलेले आहेत. सदर शासन निर्णयातील परिच्छेद ४ नुसार नियामक मंडळाने सुप्रमा प्रस्ताव मा.मंत्रीमंडळाच्या विचारार्थ सादर करावा असा निर्णय घेतलेस प्रस्ताव मंत्रीमंडळास सादर करणेची तरतुद आहे.

विदर्भ विकास महामंडळ नागपुर यांची दि. ४.११.२०१५ रोजी झालेल्या नियामक मंडळाचे बैठकीत पैनगंगा नदीवरील वाशिम जिल्ह्यातील ११ बॅरेजसच्या सु.प्र.मा. देणेचा प्रस्ताव मा. मंत्रीमंडळाच्या विचारार्थ सादर करावा असा ठराव पारित झाला आहे.

त्यानुसार पैनगंगा नदीवरील वाशिम जिल्ह्यातील ११ बॅरेजच्या प्रथम सुधारित प्रकल्प अहवालास सुधारित प्रशासकीय मान्यता देणेचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागाचे सहमतीने दि.१७ डिसेंबर, २०१५ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाचे विचारार्थ ठेवणेत आला होता.

संकल्पचित्रातील बदलास दि.१५.१.२०१० चे शासन परिपत्रकात विहीत केलेल्या कार्य पध्दतीचा अवलंब करुन सक्षम स्तरावर मान्यता देणेत आली आहे. प्रकल्पाचे भौतिक काम सरासरीने ७० टक्के पूर्ण झाले आहे. सदर ११ बॅरेजमुळे वाशिम जिल्ह्यातील अनुशेष निर्मुलन होणेस मदत होणार आहे, त्याचप्रमाणे मराठवाड्यातील सिंचनाचे अत्यल्प प्रमाण असलेल्या हिंगोली जिल्ह्यासही सिंचनाचा लाभ पुरविणे शक्य होणार आहे. हे विचारात घेऊन पैनगंगा नदीवरील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील १) वरुड बॅरेज तसेच वाशिम तालुक्यातील २) जुमडा, ३) कोकलगांव, ४) अडगांव, ५) गणेशपुर, ६) राजगांव, ७) उकळी, ८) सोनगव्हाण, ९) टनका, १०) ढिल्ली, व ११) जयपुर या ११ बॅरेजची रुपये ७,१६,४१.८९ लक्ष किंमतीच्या प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मान्यता देणेचा जाणीवपूर्वक निर्णय मा.मंत्रीमंडळाने दि.१७ डिसेंबर, २०१५ च्या बैठकीत घेतला. या अनुषंगाने खालील निर्णय निर्गमित करणेत येत आहे.

शासन निर्णय:-

पैनगंगा नदीवरील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील १) वरुड बॅरेज तसेच वाशिम तालुक्यातील २) जुमडा, ३) कोकलगांव, ४) आडगांव, ५) गणेशपुर, ६) राजगांव, ७) उकळी, ८) सोनगव्हाण, ९) टनका, १०) ढिल्ली, व ११) जयपुर या ११ बॅरेजेसच्या योजनेचा एकूण अंदाजीत खर्च रु. ७१६,४१.८९ लक्ष (रुपये सातशे सोळा कोटी एक्केचाळीस लक्ष एकोणनव्वद हजार) या किंमतीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. प्रत्यक्ष कामासाठी एकूण रुपये ६५७,१८.७६ लक्ष (रुपये सहाशे सत्तावन्न कोटी अठरा लक्ष शहात्तर हजार फक्त) व अनुषंगिक खर्च रुपये ५९,२३.१३ लक्ष (रुपये एकोणसाठ कोटी तेवीस लक्ष तेरा हजार फक्त) आहेत. अंदाजपत्रकात उर्वरित कामासाठी सन २०१४-१५ या वर्षाच्या दरसुचीप्रमाणे दर वापरण्यात आले आहेत. बॅरेजनिहाय तसेच उपशिर्षनिहाय तरतुदींचा गोषवारा सोबत परिशिष्ट-“अ” मध्ये जोडला आहे.

२) या योजनेच्या कामावरील खर्च मागणी क्र.आय-५, मुख्य लेखाशिर्ष ४७०२", लहान पाटबंधारे यावरील भांडवली खर्च (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणुका , (००)(०५) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ भागभांडवली अंशदान (लपा) (४७०२ ५१०१) ”या लेखाशिर्षाखाली खर्ची घालावा व शासनाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

३) सदर ११ बॅरेजपैकी ३ बॅरेजेसची कामे डिसेंबर २०१५ पर्यंत तसेच उर्वरित ८ बॅरेजेसची कामे जून २०१६ पर्यंत या आदेशा अन्वये मान्य केलेल्या किंमतीत पूर्ण करावीत. यापुढे या कामांना नव्याने सुप्रमा देणेत येणार नाही.

४) सदर सुप्रमा म्हणजे या कामाचे बाबतीत निविदा निश्चितीच्या टप्प्यावर अंदाजपत्रकीय किंमतीचे अद्यावतीकरण व सुसज्जता अग्रीम याबाबत झालेल्या अनियमिततेस मान्यता गृहित धरता येणार नाही. याबाबत सुरु केलेली विभागीय चौकशीची कार्यवाही तशीच चालू ठेवावी.

५) सदर शासन निर्णय दि.१७.१२.२०१५ रोजी झालेल्या मा. मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०११२१४४५५६२६२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रा.बा. क्षीरसागर)

शासनाचे अवर सचिव

सोबत :- परिशिष्ट “अ”

प्रत,

- १) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/नागपूर.
- २) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा परिक्षा), मुंबई/नागपूर.
- ३) वित्त विभाग (व्यय-१२), मंत्रालय, मुंबई ३२
- ४) नियोजन विभाग (कार्यासन १४३४), मंत्रालय, मुंबई ३२.
- ५) कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.
- ६) मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प, जलसंपदा विभाग, अमरावती.
- ७) (सोबत सुधारित प्रशासकीय मान्यतेची परिनिरीक्षण टिप्पणी जोडली आहे)
- ८) आंतर वित्त सल्लागार व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) जिल्हाधिकारी, वाशिम.
- १०) अधीक्षक अभियंता, वाशिम पाटबंधारे मंडळ, वाशिम
- ११) कार्यकारी अभियंता, वाशिम पाटबंधारे मंडळ, वाशिम
- १२) अर्थशाखा १/२ (२ प्रती), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
- १३) विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
(२ प्रती)
- १४) लपा-२, संग्रहार्थ.

परिशिष्ट अ

शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण २२१५/(२८६/२०१५)/लपा-२ दि.१२. २०१५ चे परिशिष्ट

पैनगंगा नदीवरील वरुड बॅरेज ता. रिसोड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपुर, राजगाव, उकळी, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली, व जयपुर बॅरेज ता. वाशिम या ११ बॅरेजस जि. वाशिम च्या प्रकल्पाच्या अहवालास रु. ७१६.४२ कोटी इतक्या किंमतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

पैनगंगा नदीवर ११ बॅरेजनिहाय प्रशासकीय मान्यतेचा तपशिल (रु. लक्ष)

अ. क्र.	शिर्ष	वरुड बॅरेज	जुमडा बॅरेज	कोकलगाव बॅरेज	अडगाव बॅरेज	गणेशपुर बॅरेज	राजगाव बॅरेज
१	२	३	४	५	६	७	८
१	मूळ प्र.मा. किंमत	७८३	९६१	९४२	८६०	८६६	६९६
प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा बॅरेजनिहाय व उपशिर्षवार तपशिल							
२	“अ” प्रारंभिक कामे	६.००	३.९६	६.९०	८.५५	४.६०	३.४५
३	“ब” भुअर्जन	५३०.४०	५४४.८४	४५९.६९	२९६.४३	४६५.८६	३६८.३९
४	“सी” मुख्य कामे	४४८२.७७	४९१८.७३	४९८३.५९	४७५३.५०	४७१४.६०	४५२९.७५
५	“के” इमारत	२२.४९	२२.४१	२२.४९	२२.४८	२२.७६	२२.८९
६	“ओ” किरकोळ	२२.४१	२४.५९	२४.९२	२३.७७	२३.५७	२२.६५
७	“पी” व्यवस्थापन	२२.४१	२४.५९	२४.९२	२३.७७	२३.५७	२२.६५
८	“आर” दळणवळण	३०.००	१०.००	३०.००	१०.००	२०.००	२०.००
९	“एक्स” पर्यावरण	५.००	५.००	५.००	५.००	५.००	५.००
१०	एकुण	५१२१.४८	५५५४.१२	५५५७.५०	५१४३.५०	५२७९.९६	४९९४.७८
११	अनुषंगिक	४५९.११	५००.९३	५०९.७८	४८४.७१	४८१.४१	४६२.६४
१२	एकुण	५५८०.५९	६०५५.०५	६०६७.२८	५६२८.२१	५७६१.३७	५४५७.४२
१३	लाभव्यय गुणोत्तर	१.४९	१.६७	२.२८	१.७२	१.६१	१.३६
१४	पाणी साठा स.घ. मी.	२७००.८९	३३५९.४०	३३३७.०६	३२४०.४६	३०८४.२६	२४१२.११
१५	लाभ क्षेत्र (हेक्टर)	५३५	७०९	१०४६	६५६	६४८	५७०
१६	प्रति स.घ. मी. किंमत	२०६६२०	१८०२४२	१८१८१५	१७३६८६	१८६७९९	२२६२५१

पैनगंगा नदीवर ११ बॅरेजनिहाय प्रशासकीय मान्यतेचा तपशिल (रु. लक्ष)

अ.क्र.	शिर्ष	उकळी बॅरेज	सोनगव्हाण बॅरेज	टणका बॅरेज	ढिल्ली बॅरेज	जयपुर बॅरेज	एकुण
१	२	९	१०	११	१२	१३	१४
१	मूळ प्र.मा. किंमत	७८६	८६८	६८४	९४६	७८२	९१७४
प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा बॅरेजनिहाय व उपशिर्षवार तपशिल							
२	“अ” प्रारंभिक कामे	६.९०	६.९०	३.५२	६.५५	६.५५	६३.८८
३	“ब” भुअर्जन	८९७.०२	७३७.५१	४६३.६८	५८८.७४	११३५.०२	६४८७.५७
४	“सी” मुख्य कामे	७१४८.२८	४८४३.५८	५६२४.५२	६०७४.९८	५९५३.६३	५८०२७.९३
५	“के” इमारत	२२.६७	२२.८२	२२.४१	२२.८९	२२.८१	२४९.१२
६	“ओ” किरकोळ	३५.७४	२४.२२	२८.१२	३०.३७	२९.७७	२९०.१३
७	“पी” व्यवस्थापन	३५.७४	२४.२२	२८.१२	३०.३७	२९.७७	२९०.१३
८	“आर” दळणवळण	४५.००	३०.००	२०.००	१०.००	३०.००	२५५.००
९	“एक्स” पर्यावरण	५.००	५.००	५.००	५.००	५.००	५५.००
१०	एकुण	८१९६.३५	५६९४.२५	६१९५.३७	६७६८.९०	७२१२.५५	६५७१८.७६
११	अनुषंगिक	७२९.९४	४९५.६७	५७३.१७	६१८.०२	६०७.७५	५९२३.१३
१२	एकुण	८९२६.२९	६१८९.९२	६७६८.५४	७३८६.९२	७८२०.३०	७१६४१.८९
१३	लाभव्यय गुणोत्तर	१.०६	१.६२	१.१२	१.५५	१.५९	१.५५
१४	पाणी साठा स.घ. मी.	२८३२.०९	३३१७.८०	२४२७.३८	३६७२.८५	२८७८.०९	३३२६२.३९
१५	लाभ क्षेत्र (हेक्टर)	६०६	६७९	५६४	७९१	८८६	७६९०
१६	प्रति स.घ. मी. किंमत	३१५१८४	१८६५६७	२७८८४१	२०११२२	२७१७१८	२१५३८४